

Date: 01st June, 2024.

To,
BSE Limited
The Corporate Relationship Department
P.J. Towers, 1st Floor, Dalal Street,
Mumbai – 400 001

Ref: Scrip Code: 539519; Scrip ID: MAYUKH

Sub: <u>Submission of Newspaper Clipping of Board Meeting for the quarter and year ended 31st March, 2024.</u>

Dear Sir(s),

Please find enclosed herewith newspaper clipping of Regulation 47(l) (a) as per SEBI (LODR) Regulation, 2015 of Board Meeting for approval of Audited Financial Results for Standalone & Consolidated for the quarter and year ended 31st March, 2024 published in Mumbai **Lakshadeep** (Marathi) and **Active Times** (English) on 01st June, 2024 for your records.

You are requested to kindly take a note of the same.

Thanking you, Yours faithfully,

For Mayukh Dealtrade Limited

Mit Tarunkumar Brahmbhatt Managing Director DIN: 06520600

Tel: +91-22-2868 4491 | Email: info@mayukh.co.in | Website: www.mayukh.co.in

📵 शनिवार, दि. १ जून २०२४ मुंबई लक्षदीप



दिलासा देणारी चाह्ल !

प्रेयसी जशी प्रियकराच्या वाटेकडे डोळे लावून बसलेली असते. तशीच अवस्था समस्त जीवसृष्टीची झालेली आहे. आकाशातून सूर्य आग ओकतोय. या आगीत सर्व जीवसृष्टी होरपळत आहे. अशा स्थितीत ज्यांची आतुरतेने सारे जण वाट पाहत आहेत, तो पाऊस नेहमीपेक्षा दोन दिवस आधीच केरळात दाखल झाला आहे. दरवर्षी १ जूनला मान्सून केरळात प्रवेश करतो. तेथून तो महाराष्ट्रसह देशाच्या सर्व भागात पसरतो. महाराष्ट्रात साधारणपणे केरळनंतर १० ते ११ दिवसात पाऊस येतोच. पण यावर्षी प्रचंड उष्णतेमुळे हैराण झालेले अबालवृद्ध पावसाची आराधना करीत आहेत. देशाच्या काही भागात उष्णतेचा पारा ५० अंशावर पोहोचला आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान आधी सर्व सूर्यांची वक्रसृष्टी पडत आहे. महाराष्ट्रातही विदर्भ, नागपूरच अनेक भागात उष्णतेचा पारा ४० च्या पुढे जात आहे. परिणामी माणसांसह जनावरेही हवालदिल झाली आहेत. शेतकरी तर हतबल झालेला आहे, कारण माणसाला प्यायला पाणी मिळत नाही, तेथे जनावरांची सोय कशी करायची ? हा बिकट प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याची ही टंचाई आहे. जीवापाड जपलेली जनावरे सांभाळणे अवघड झाली आहे, तर शहरी भागात द्पारी ११ नंतर रस्त्यावरून फिरणे धोक्याचे ठरले आहे. उष्णतेपासून बचावाचे सगळे उपाय तोकडे पडत आहेत. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे शहरांमध्ये सर्वच काँक्रिटीकरण झालेले आहे. पावसाचे पाणी मुरण्यासाठी, झिरपण्यासाठी जमीनच दिसत नाही. जिकडे पहावे तिकडे टोलेजंग इमारती, सिमेंट व

पदपथांवरही लाद्या आहेत. या शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणानी आणि तलावांची तळ गाठला आहे. परिणामी धरणे - तलाव त्याला उशाला असली तरी कोरड मात्र घशाला पडलेली आहे. ग्रामीण भागातही हीच परिस्थिती आहे. मराठवाडा, विदर्भासह नाशिकातही अति उष्णतेच्या लाटांनी हाहाकार उडाला आहे. त्यामुळे अनेक गावे- वाड्या-वस्त्यांवर टॅंकरचे पाणी पुरवावे लागत आहे. कोकणातही यापेक्षा वेगळी स्थिती नाही. हर घर नल, हर घर जल या योजनेचा कसा बोजवारा उडाला आहे, याची प्रचिती अनेक भागात येत आहे. घरोघरी गॅस सिलेंडर दिले जात असले तरी ग्रामीण भागात बेसुमार वृक्षतोडीने जंगल नष्ट होत आहेत. त्याचा परिणाम सृष्टीचक्रावर होत आहे. या वर्षी प्रचंड उष्णतेने पाण्याचे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन झाल्याने धरणे- तलाव कोरडे पडले आहेत. भूजलाची पातळीही घटल्याने तज्ञांचे मत आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे पाण्यासाठी मोठ्या संख्येने विधन विरही पाडल्या गेल्या आहेत. १०० पासून ३०० फुटापेक्षा ही अधिक फूट खोल विहिरी पाडल्यात आल्या आहेत. साहजिकच जिमनीची चाळण होत चालली आहे. भूगर्भात पाणीसाठा वाढण्यासाठी मात्र प्रयत्न होताना

देशातील सर्वात जास्त धरणे महाराष्ट्रात आहेत. तरीही पाण्याचे आणि कोणते पीक घ्यायचे याचे योग्य प्रकारे नियोजन केले जात नाही. पाणी जास्त शोषणारी नगदी पिके घेण्याकडे शेतक-यांचा कल असतो. त्यासाठी पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणात होत असतो. दूसरे म्हणजे पाणी आडवा पाणी जिरवा सारख्या योजना हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच ठिकाणी राबवण्यात आल्या. खरे तर संपूर्ण देशात अशा योजना राबवल्या तर दोन-तीन वर्षात भूगर्भातही जलसाठा वाढेल. दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे. पाणी ही माणसाची मूलभूत गरज आहे. पाण्याशिवाय जीवन अशक्य आहे. त्यामुळे पावसाचे वाह्न आलेले पाणी जिरपण्याची मोहीम व्यापक प्रमाणात राबवण्याची खरी

यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात नदी नाल्यातून वाहत जाते. हे पाणी काही ठिकाणी अडवून पाण्याची प्रयोग काही गावांमध्ये यशस्वी झाले आहेत. त्यामुळे त्या गावातील पाण्याची समस्या मिटली आहे. त्याचप्रमाणे पीक पद्धतीत ही बदल करून पाणी वाचवता येते का? हेही पाहिले पाहिजे. शहरी भागात काही ठिकाणी म्हणजेच काही सोसायट्यांमध्ये पावसाचे पाणी साठवण्याची प्रयोग केले जात आहेत. पण त्याचे प्रमाण नगण्य आहे. त्याशिवाय ऋझाडे लावा झाडे जगवाफ सारख्या मोहिमाही राबविल्या पाहिजेत. महाराष्ट्रात शिवसेना-भाजपती सरकारच्या काळात आणि केंद्रातील मोदी सरकारच्या काळात महाराष्ट्रात १ कोटी ते ३ कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष निर्धारित करण्यात आले होते. त्यासाठी काही दिवस अगदी मंत्री व नेते मंडळीही यात सहभागी झालेली दिसली. त्यांची छायाचित्रेही झळकली. पढे ही मोहीम बारगळली. मात्र आजही काही संस्था व व्यक्ती वृक्ष लागवड करीत आहेत. त्याचे संगोपन करीत आहेत. या चळवळीला जनचळवळीचे स्वरूप प्राप्त झाले तर पाणी पाणी करावे लागणार नाही !

जाहीर सूचना

श्रीमती शांतीबाई हरिलाल छाब्रिया या

जीवन उद्धार को – ऑपरेटिव्ह हौसिंग

सोसायटी लि.. पत्ताः सीटीएस १३७८/ १३७९/१४५०/१४५१, जेबीएनटी, वल्लभ नगर, बोरिवली (प.), मंबई-४००१०३ या सोसायटीच्या सदस्या आहेत आणि सोसायटीच्या इमारतीमधील फलॅट क.ए/४०२ च्या धारक

आहेत, यांचे ०२.०९.२०२२ रोजी कोणतेही

त्यांचे कायदेशीर वारसदार **कुमारी नीलम**

हरिलाल छाब्रिया व श्री. अनिल हरिलाल

छाबिया यांनी सदर शेअर्स/फ्लॅट

हस्तांतरणासाठी सोसायटीकडे अर्ज केला आहे. सोसायटी याव्दारे. सोसायटीच्या भांडवल

मिळकतीमधील, मयत सभासदाच्या सदर शेअस

व हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंव

अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या

प्रसिध्दीपासून **१४ दिवसांत** सोसायटीच्या

भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्य

शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासार्ठ

त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/ आक्षेपांच्य

पष्ठ्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य परावाच्य

प्रतींसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्य मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत

तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल,

मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधार्श

सोसायटी उपविधीतील तरतदींमधील दिलेल्य

मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळ असेल. जर सोसायटीच्या भांडवल

मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स हितसंबंधाच्या हस्तातरणास काही दावे/आक्षेप

सोसायटीने प्राप्त केले तर. सोसायटीच्य

उपविधीतील तरतुदींनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्या नोंदणीकृत

उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्दारे

निरीक्षणाकरिता सोसायटीचे कार्यालय/सोसायटीचे

सचिव यांच्याकडे सदर सचना प्रसिध्दीच्या

तारखेपासून कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत

सर्व कामकाजाच्या दिवशी **सायं.५.०० ते**

च्या वतीने व करिता जीवन उद्धार कोहौसोलि.

सही/- मा. सचिव

दिनांक: 0१.0६.२0२४

सायं.७.०० पर्यंत उपलब्ध आहेत.

ठिकाण: मंबई

वारसदार न नेमता निधन झाले.

नाशिकच्या विभागीय महसूल आयुक्तपदी प्रवीण गेडाम

नाशिक, दि.३१ : नाशिकच्या महसूल आयुक्त पदी अखेर प्रवीण गेडाम यांची नियुक्ती करण्यात आली आहे, राधाकृष्ण गमे हे आज सेवानिवृत्त झाल्याने शासनाने गेडाम यांची नियुक्ती करण्यात आली. प्रवीण गेडाम यांनी यापूर्वी नाशिक महापालिका आयुक्त म्हणून काम केलेले आहे, त्यामुळे त्यांना नाशिक चांगले परिचित आहे, म हापालिका आयुक्त असताना गेडाम यांनी अनेक निर्णय घेतले होते, सद्या ते कृषी आयुक्त म्हणून कार्यरत होते.

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

सार्वजनिक सूचना

हे सर्व सामान्य जनतेला जाहीरपणे कळवण्यात येते की माझे अशिला चे वडील स्वर्गीय श्री. के. विश्वनाथन फ्लॅट क्रमांक ४२, सी-बिल्डिंग, दुसरा मजला, श्रीनगर सीएचएस लिमिटेड, पी. एल. लोखंडे मार्ग, चेंबूर, मुंबई-४०० ०८९ , मोजमापे ९०.७८ चौ.मी.चे क्षेत्रफळ दिनांक : १३.०९.१९७३ चे शेअर सर्टिफिकेट क्र. ४२ ज्याचे अंतर्गत २०६ ते २१० (दोन्ही समावेशी) प्रत्येकी रु.५०/- चे ५ शेअर्सचे मालक होते. स्व. श्री. के. विश्वनाथन यांच्या नावाने सन २०१५ रोजी हा फ्लॅट स्वर्गीय श्री. के. विश्वनाथन यांनी हा फ्लॅट त्यांच्या आई श्रीमती बालंबाल के. यांच्याकडून दिनांक : २९.१२.२०१४ रोजी बक्षिस पत्राद्वारे रीतसर नोंदणीकृत करून प्राप्त केला होता.

जसे की माझ्या अशिलाचे वडील कै.श्री. के. विश्वनाथन यांचे दिनांक : २२.१.२०२४ रोजी निधन झाले होते. त्यांच्या मागे त्यांची पत्नी श्रीमती. ललिता विश्वनाथन आणि मुलगी श्रीमती. संध्या विश्वनाथन अय्यर या एकमेव कायदेशीर वारस असल्याने, हयात असलेल्यांना त्या फ्लॅटमध्ये समान ५०% : ५०% वाटा, हक्क मिळतील आणि कै.श्री. के. विश्वनाथन यांचे वर उल्लेखित त्यांची पत्नी आणि मुलगी सोडून इतर दुसरे कोणतेही कायदेशीर वारस नाहीत. त्यानसार माझ्या अशिलाच्या आईने व श्रीमती संध्या विश्वनाथन अय्यर यांनी रीतसर नोंदणी केलेल्या हक्कसोड पत्राद्वारे त्यांचे फ्लॅटमधील सर्व ५०% अविभाजित हिस्सा, हक्क माझ्या अशिलाच्या नावे सोडले आहेत. आणि आता माझे अशिल श्रीमती संध्या विश्वनाथन अय्यर ह्या या फ्लॅटचा एकमेव पूर्ण १००% मालक आहे.

हक्क सोड . विक्री. देवाणघेवाण . गहाण. हक्क . बक्षिस . टस्ट. देखभाल, ताबा, भाडेकरू, भाडेपट्टा, परवाना, धारणाधिकार किंवा अन्यथा याद्वारे उक्त शेअर्स आणि फ्लॅटच्या संदर्भात किंवा त्यावर कोणताही दावा असलेल्या सर्व व्यक्तींचा येथे हक्क आहे त्यांनी माझे अशिल श्रीमती संध्या विश्वनाथन अय्यर आणि/किंवा उक्त सोसायटीला म्हणजेच श्रीनगर सीएचएस लिमिटेडला, ही नोटीस प्रकाशित झाल्यापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत दावा न केल्यास त्यानंतर प्राप्त झालेले सर्व हेतूंसाठी अस्तित्वात नसलेले, माफ केलेले आणि सोडून दिलेले मानले जाईल आणि नंतर माझे अशिल श्रीमती संध्या विश्वनाथन अय्यर या फ्लॅटच्या हस्तांतरणासाठी आणि सोसायटीच्या नोंदी आणि नोंदणीमध्ये तिच्या नावाचे शेअर प्रमाणपत्र या प्रकरणात पुढे जाण्याचा हक्कदार असतील.

मुंबई दिनांक या १ दिवशी जून २०२४

(मोहिनी टी. कुंदनानी) वकील उच्च न्यायालय, टी/१०८/७, इनलॅक्स हॉस्पिटल रोड. चेंबूर कॉलनी, चेंबूर, मुंबई-४०० ०७४.

निओजेम इंडिया लिमिटेड

सीआयएन: एल३६९११एमएच१९९१पीएलसी०६३३५७ **नोंद.कार्या:** जी/३२, जेम्स् ऑण्ड ज्वेल्री कॉम्प्लेक्स ३, सिप्झ (सेझ), अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९६ इर.:(७२२) २८२९११२३, ईमेल: mail@neogemindia.com वेबसाईट: www.neogemindia.con

				(रु.लाखात)
	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेले वर्ष
तपशिल	39.03.78	39.03.73	39.03.78	39.03.73
	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	0.00	0.९६	0.88	0.90
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक	(,, 20)	(4.5)	()	(, ,,,)
आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	(४.२१)	(0.36)	(८०.१७)	(७.३४)
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(४.२१)	(0.36)	(८०.१७)	(७.३४)
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(४.२१)	(0.36)	(८०.१७)	(७.३४)
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	(४.२१)	(⊌€.0)	(८०.१७)	(6.38)
समभाग भांडवल (समभागाचे दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती भाग)	८१७.२०	८१७.२०	८१७.२०	८१७.२०
राखीव (मागील वर्षाच्या लेखापरिक्षीत ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)				
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/-प्रत्येकी) (अखंडीत कार्यचलनाकरिता)				
मूळ	(0.04)	(0.00)	(0.90)	(०.०९)
सौमिकृत	(0.04)	(0.00)	(0.9८)	(0.09)

टिप: (१) सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली **३१ मार्च. २०२४** रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वरील निवारण हे सुधारित सेबी मार्गदर्शनानुसार तयार केले आहेत. संपलेल्या तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व कंपनीच्या www.neogemindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. (२) लेखासमितीद्वारे वरील लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष पुनर्विलोकन करण्यात आले आणि **गुरुवार, ३० मे, २०२४** रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. (३) मागील कालावधीचे आकडे चालु कालावधीच्या वर्गीकरणाच्या निश्चितीकरिता जेथे आवश्यक आहे

निओजेम इंडिया लिमिटेडकरित

रोनक दोर्श ठिकाण: मुंबई पुर्णवेळ संचालक व सीएफओ दिनांक: ३०.०५.२०२४ डीआयएन:००१०२९५९

CIN: L99999MH1964PLC013018

Regd. Office: Plot No. 12, TTC Indl. Area, Thane Belapur Road, Digha, Navi Mumbai 400 708. India

	AUDITED FINANCIAL RESULTS FOR	THE QUART	ER & YEAR	ENDED 31	ST MARCH	2024
					т	(Rs. in Lakhs
			Quarter Ende	d	Year I	Ended
	Particulars		Unaudited		Audited	Audited
		31.03.2024	31.12.2023	31.03.2023	31.03.2024	31.03.2023
I.	Total Income from Operations (Net)	1,821.64	1,198.30	1,855.10	5,032.17	5,195.72
II.	Profit / (Loss) for the period					
	before tax and exceptional items	112.07	13.97	627.17	142.60	239.27
	Exceptional Items	(62.67)			(62.67)	(218.80)
III.	Profit / (Loss) for the period					
	before tax (after exceptional items)	49.39	13.97	627.17	79.92	20.47
IV.	Profit / (Loss) for the period					
	after tax (after exceptional items)	49.39	13.97	627.17	79.92	20.47
V.	Total Comprehensive Income / (Loss)					
	for the Period	185.53	15.97	689.62	222.06	94.93
VI.	Paid up Equity Share Capital				1,109.00	1,000.00
	(Rs. 10 each fully paid up)					
VII.	Other Equity				(383.37)	(2,981.43)
VIII	. Earnings per Equity Share					
	(1) Basic (Rs.)	0.45	0.21	6.27	0.72	0.20
	(2) Diluted (Rs.)	0.35	0.21	6.27	0.57	0.20

- 1. The above results were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at the meeting held on 30th May, 2024.
- $2. \ \ The company is operating in one segment only i.e.\ Manufacturing and Marketing professional electronic equipments$ 3. The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the Stock Exchange under regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the Quarterly financial results are available on the Stock Exchange web site (www.bseindia.com) and Company website (www.aplab.com).

For & on behalf of the Board of Directors Navi Mumbai AMRITA DEODHAR

Chairman & Managing Director

जाहीर सूचना

की, माझे अशील श्रीमती मानसी जयदेव शाह (विवाहापुर्वीचे नाव **मानसी आशिष गांधी**) य . स्वर्गीय श्रीमती स्नेहा आशिष गांधी यांच्य कायदेशीर वारमदार आहेत आणि त्या फ्लॅट क बी ४०८, शांती बिल्डिंग नं.२ को-ऑप.हौ.सो.लि. मथुरादास विस्तारीत रोड, कांदिवली (पश्चिम) मुंबई-४०००६७, क्षेत्रफळ सुमारे अंदाजे १८० चौ.फु. या जागेच्या मालक होत्या आणि अनुक्रमांव ४५१ ते ४५५ (दोन्हीसह) असलेले रु.५०/-प्रत्येकीचे ५ पुर्णपणे भरणा केलेले शेअर्सकरिता भागप्रमाणपत्र क्र.९१ च्या धारक होत्या आणि यांची आईचे मुंबई येथे ०७.०९.२०२१ रोजी निधन झाले आणि त्यांचे वडील आशिष हसम्खलाल गांधी यांचे मुंबई येथे . २९.१२.२०१४ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात माझे अशील एकमेव मुलगी व कायदेशीर वारसदा प्रतिनिधी आहेत. माझ्या अशिलांना कोणीही भाउ

जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट विरोधात अधिकार दावा, हक्क, हित असल्यास किंवा करारनामा, परवाना भाडेपट्टा, तारण, विक्री, मालकीहक, बक्षीस वारसाहक्क. अधिभार इत्यादी स्वरुपात काही दाव असल्यास त्यांनी माझ्याकडे माझ्या पत्त्याव आवश्यक दस्तावेजांसह सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **१४ दिवसांत** कळवावे. तद्नंतर प्राप्त झालेले आक्षेप विचारात घेतले जाणार नाही आणि स्वर्गीय स्नेहा आशिष गांधी व स्वर्गीय आशि**ष** हसमुखलाल गांधी यांचे कायदेशीय ारसदारांबाबत निर्णय घेतला जाईल.

सही / -के.एम. पांडे (वकील) बी/४०३, जया पार्क कोहौसोलि., रॉयल **कॉलेज व इस्कॉन मंदिराजवळ, मिरा रोड (पुर्व)** जिल्हा ठाणे-४०११०७.

शालिमार प्रोडक्शन्स लिमिटेड

CIN: L01111MH1985PLC228508 नोंदणीकृत कार्यालयः ए-९, श्री सिध्दीविनायक प्लाझा, प्लॉट क्र.बी-३१, लिंक रोड, अंधेरी (प), मुंबई-४०००५३. दूर:०२२-६७४२४८५५ Website:www.shalimarpro.com, E-mail: contact@shalimarpro.com ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरीता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

संपलेली तिमाही संपलेली तिमाही

तपशील	39.03.2028	39.03.2023		39.03.2023
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित		लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	990.08	۷٥	२०८.७१	२१८.१९
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(कर,अपवादात्मक आणि/किंवा				
विशेष साधारण बाबपूर्व #)	५६.६१	98.0८	9.98	9.60
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(कर,अपवादात्मक आणि/किंवा				
विशेष साधारण बाबनंतर #)	५६.६१	98.0८	9.98	9.60
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक				
आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व #)	५६.६१	98.0८	٥.३८	७.२५
एकूण कालावधीकरिता सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित				
नफा/(तोटा) (करानंतर) व अन्य सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	५६.६१	98.0८	٥.३८	0.24
भरणा केलेले समभाग भांडवल ()	९८४३.२८	९८४३.२८	९८४३.२८	९८४३.२८
राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदपत्राकानुसार				
पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	3६२.७४	३५५.३५	3६२.७४	३५५.३५
उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व व नंतर)				
(रू.१/-प्रत्येकी)				
अ) मूळ	0.09	0.00	0.00	0.00
ब) सौमिकृत	0.09	0.00	0.00	0.00

टिप: सेबी (लिस्टिंग ऑण्ड अदर डिस्क्लोजर रिक्रायरमेंट्स) रेखुलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सकेंजसह सादर करण्यात आलेली ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीचे शेअर्स जेथे सूचिबध्द आहे त्या बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com व कंपनी vww.shalimarpro.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

सही /

(रू लाखात

संचालव

ठिकाणः मुंबई

शार्दुल सिक्युरिटीज लिमिटेड

सीआयएन:एल५०१००एमएच१९८५पीएलसी०३६९३७ जी-१२, तुलसियानी चेंबर्स, २१२, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१. दूर.:९१-२२-४६०३२८०६/०७ वेबसाईट:www.shardulsecurities.com, ई-मेल:investors@shriyam.com

३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरीता एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

					(रु.लार	ब्रात, डाटा श	अर व्यातारक्त)
			एकमेव			एकत्रित	
अ.		संपलेली	संपलेली	संपलेले	संपलेली	संपलेली	संपलेले
क्र.		तिमाही	तिमाही	वर्ष	तिमाही	तिमाही	वर्ष
	तपशील	३१.०३.२४ लेखापरिक्षित	३१.०३.२३ लेखापरिक्षित	३१.०३.२४ लेखापरिक्षित	३१.०३.२४ लेखापरिक्षित	३१.०३.२३ लेखापरिक्षित	३१.०३.२४ लेखापरिक्षित
?	कार्यचलनातून एकूण महसूल (निञ्चळ)	४६७६.९१	(४४५.५७)	१५९६८.१८	५३५४.१४	(४४०.२७)	<i>१७२९१.२३</i>
2	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर,						
l	अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	8399.90	(४९६.२२)	१५२०२.४२	8993.78	(५६६.५७)	१६२७४.३६
3	करपूर्व कालावधीकरिता निञ्चळ नफा/(तोटा)						
	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	8399.90	(४९६.२२)	१५२०२.४२	४९७३.२४	(५६६.५७)	१६२७४.३६
૪	करानंतर कालावधीकरिता निञ्चळ नफा/(तोटा)	१६५०.७५	(४१९.८०)	9899.74	१६११.९८	(8\$८.८0)	9920.99
ų	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष						
l	नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	६२३२.८२	(२५७२.६४)	990002.29	८२०६.५३	(३०२४.९२)	२२५४९.१०
ξ	भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/ – प्रती)	89.5868	१७४९.८४	१७४९.८४	8088.68	१७४९.८४	१७४९.८४
૭	राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंद पत्रकानुसार पुर्नमुल्यांकित						
	राखीव वगळून)	-	_	५३५१६.०६	-	-	६५३६८.०६
6	उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही)						
l	अ) मूळ (रु.)	6.83	(9.80)	५३.८३	9.29	(२.६८)	५५.९०
l	ब) सौमिकृत (रु.)	9.83	(2.80)	43.23	9.79	(२.६८)	44.90
┝		1		1	1		1

सेबी (लिस्टिंग आल्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस) रेम्थलेशन. २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीर निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.shardulsecurities.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे

वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि ३० मे, २०२४ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकांनी वरील निष्कर्षाचे मर्यादित लेखापरिक्षण केले आहे.

गार्दल सिक्यरिटीज लिमिटेडकरि योगेंद्र चतुर्वेदी कार्यकारी संचालव

डीआयएन:०००१३६१

ठिकाण: मुंबई दिनांक: ३०.०५.२०२४

AA PLUS TRADELINK LIMITED

CIN:-U74900MH2016PLC274726 Reg. Office- B-702, Divine Jalpa, Gomati Bhuvan, Near Jain Temple, Jambli Gali, Borivali (West), Mumbai - 400092, Maharashtra, India EXTRACT OF THE STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2024

	(115.111 E000)							
Sr.		C	UARTER ENDE	D	YEAR ENDED			
No.	PARTICULARS	31.03.2024	30.09.2023	31.03.2023	31.03.2024	31.03.2023		
		AUDITED	UNAUDITED	UNAUDITED	AUDITED	UNAUDITED		
1	Total Income form Operations (Net)	1143	947	764	2,090.00	1717.00		
2	Net Profit / (Loss) for the period before tax and Exceptional	37	37	21	74	32.00		
	items							
3	Net Profit / (Loss) for the period before tax and after	33	37	21	70	32.00		
	Exceptional items							
4	Net Profit for the period after Tax	24	27	10	51	21.00		
	(after Extraordinary Items)							
5	Total Comprehensive Income for the period	24	27	10	51	21.00		
6	Equity Share Capital	1,198.79	816.48	816.48	1,198.79	799.19		
7	Reserves (Excluding Revaluation Reserves as at balance	-	-	-	162.74	530.13		
	sheet date							
8	Earning per Share-Basic(after extraordinary items)	0.09	0	0.61	0.27	0.870		
	(of Rs. 10/- each)							
9	Earning per Share-Diluted(after extraordinary items)	0.09	0	0.61	0.27	0.87		
	(of Rs. 10/- each)							

Notes:

- (1) The Standalone Audited Financial Results for the quarter and year ended March 31, 2024 were reviewed by the Audit Committee at its meeting held on May 30th, 2024 and approved by the Board of Directors at the meeting held on that date. The Statutory Auditors of the Company have carried out Independent Audit of these results in terms of Regulation 33 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations,
- (2) The company has prepared these financial results in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules issued thereunder and other accounting principles generally accepted in India,
- (3) The figures of the previous period/year have been re-grouped and re-arranged wherever necessary to correspond with current period's classification/disclosure.

Place:- Indore Date: - 30-05-2024

By order of the Board For and behalf of AA PLUS TRADELINK LIMITED Director.

DIN:07427185

मयूख डीलट्रेड लिमिटेड सीआयएन : L51219MH1980PLC329224

पत्ता : कार्यालय क्र. १०१, १ ला मजला, क्रीस्ट<mark>ल रोझ सीएचएस एलटीबी, इत मंदिर मार्ग, महावीर नगर, का</mark>दिवली (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र–४०० ०६७ ईं–मेल आचडी : <u>info@mayukh.co.in</u> वेबसाइट : <u>www.mayukh.co.in</u>

गत वर्षातील तिमाहीअखेर गत तिम विद्यमान गत वर्षातील गत लेखा तिमाही विद्यमान गत लेखा वर्षअखेर कालावधी करिताची वर्ष अनुषंगिक कालावधी अनुषंगिक तिमाही ते दिनांक ते दिनांक अखेर \$2.63.28 \$2.22.23 \$2.03.23 39.03.78 39.03.73 39.03.78 39.97.73 39.03.73 39.03.78 नेखापरीक<u>्षि</u>त ९९.३४ १५१.७३ રૂપ્પ.હ २१९.०३ १५१.७३ ७८.६२ ३५५.७३ २२१.ह २०२.२ २ एकूण खर्च ४१.७ १००.८२ 48.48 888.88 ४१.८६ ५१.५६ 202.89 १४१.५ करपूर्व अपवादात्मक बाबीपश्चात निव्वळ नफा/(तोटा) ५७.५९ ५०.९१ २७.०६ १५३.४१ ७७.१२ ५७.४९ 40.60 २७.०६ १५३.२४ 82.20 ३७.६७ ६.२१ ११९.१ ५६.२८ ३७.५९ ६.२१ ११९.०४ 49.7 निव्वळ नफा/(तोटा) ५ एकूण सर्वसमावेशक उत्पन्न 229.29 339.08 82.20 ३७.६७ ξ. **२**१ 48.20 ४८.१९ ३७.५९ ६.२१ 49.7 १२० १२२७.८ ११४०.० ११४५.० 604.00 (दर्शनी मुल्य प्रत्येकी रु. ५/-) उत्पन्न प्रतिशेअर मूलभूत

- १. दि. ३१.०३.२०२४ रोजी संपलेली तिमाही व वर्षाकरिताच्या वरील स्थायी वित्तीय निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुनरावलोकन करण्यात आलेअसून संचालक मंडळाद्वारे त्यांच्या दि.
- ३०.०५.२०२४ रोजी आयोजित सभेत त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. वैधानिक लेखापरीक्षकांनी दि. ३१.०३.२०२४ रोजी संपलेल्या लेखापरीक्षित स्थायी वित्तीय निष्कर्षांवर असुधारित मत व्यक्त केले आहे
- अनुषंगिक कालावधीकरिताची आकडेवारी तुलनायोग्य करण्यासाठी आवश्यकतेनुसार पुनर्गिठत /पुन:वर्गीकृत करण्यातआलेली आहे. कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ नुसार वरील निष्कषांचे मर्यादित पुनरावलोकन केले आहे. कंपनीने दि, ०१.०४.२०१७ पासून भारतीय लेखा मानकांचा (आयएनडी एएस) स्वीकार केला आहे व त्यानुसार वरील निष्कर्ष हे कंपन्या कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १३३ अंतर्गत विहित कंपन्या
- भारतीय लेखा मानके) नियम, २९६५ नुसार तथा करण्यात आले आहेत. दि. ३१.०३.२०२४ रोजी संपलेली तिमाही व वर्षांकरिताचे आयएनडी एएस अनुपालक वितीय निष्कर्ष हे लेखापरीक्षणाच्या मर्यादित पुनरावलोकनाच्या अधीन नाहीत. तथापि, व्यवस्थापनाने त्यांच्या
- कामकाजाचे योग्य व नि:पक्ष चित्र स्पष्ट करण्यासाठी योग्य ती खातरजमा केलेली आहे. कंपनी वितरण व्यवसायात कार्यरत आहे. त्यामुळे त्यांचा आयएनडी एएस १०८ कार्यचलनात्मक विभागानुसार एकच नोंदीयोग्य विभाग आहे
- . वित्तीय वर्ष २०२२-२३ दरमयन कंपनीने रु. ९.२० (द.मू. रु. ५/-) मूल्यावर २०,०००,००० वॉरन्ट्स जारी केले ज्यापैकी ९६,०००,००० वॉरन्ट्स या दि. ३१.०३.२०२३ पर्यंत रु. ९.२० (द.मू.
- रु. ५/-) मृल्याचरील समभागामध्ये पूर्णतः परिवर्तित आहेत. कंपनीने पुढे मार्च २०२४ तिमाहीदरम्यान १२,००,००० वॉरन्ट्सचे प्रति वॉरन्ट रु. ९.२० (द.मू. रु. ५/-) मृल्याच्या समभागत परिवर्तनासाठी अर्ज केला व ते परिवर्तित करण्यात आले आहेत.
- शिल्लक २४,००,००० वॉस्ट्स हे अद्याप (दि. ३१.०३.२०२४ नुसार) परिवर्तित झालेले नाहीत. तथापि, त्यांचेउपयोजन मृत्य अर्थात रु. २.३० प्रति वॉस्ट हे वित्तीय वर्ष २०२२–२०२३ दरम्यान आगाऊ सीक्युरिटी प्रीमियम म्हणून प्राप्त झाले आहे.
- तिमाहीदरम्यान कंपनीने १२,००,००० वॉस्न्ट्स समभागांमध्ये परिवर्तित केले. कंपनीने आरओसीकडे फॉर्म पास ३ दाखल केला व दि. ३१.०३.२०२४ रोजीनुसार प्रदानित भांडवल १२,००,००,००० होते. तथापि, कंपनीद्वारे ३२,५०,००० समभागांकरिता लिस्टिक परवानगी व ट्रेडिंग परवानगी प्राप्त केलेली आहे.

मयूक डीलट्रेड लिमिटेड

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public that Bhadra Jignesh Shankarlal (My Client) intends to Purchase from the Developer M/s. Shivnath Developer & also mortgage the Flat No.1101, 11th Floor, building known as Phase I, Building no. 2 (B2) in the project known as "Shivnath Sky City" Village Khidkali, Thane ("Said Property").

The undersigned advocate hereby invites all persons having any claim in respect thereof by way of sale, exchange, gift, mortgage, charge, trust, inheritance, possession, lease, lien or otherwise whatsoever are requested to inform the same in writing with copies of such documents and other proofs in support of his/her claim / objections for ownership in respect of my Client mentioned above, shares and interest in the Said Property within a period of 7 (Seven) days from the date of publication of this notice. If no claims/ objections are received within the period prescribed above, it will be presumed and/or deemed that there are no such claims/objections and if any, the same have been waived or abandoned and the procedure to purchase and mortgage the Said Property will be completed.

Date: 01/06/2024 Place: Mumbai Sd/- Fauzia Shahab (Advocate, Mumbai High Cour A-2401, Lloyd's Estate, Vidyalankar Marg, Wadala East-400037, Phone # 9820393379

Public Notice This is to inform that the following share certificate of ADITYA BIRLA FASHION AND

RETAIL LIMITED having its Registered office at Mumbai . Registered in the name Kalpana Bhambhani (New Name: Kalpana Sahajwani) have been lost by them.

No. of shares Certificate

	Name of the Shareholder/s	FOIIO NO.	(Re.10/- F.V)	No.(s)	DISTINCTIVE NO.(S)
ı	KALPANA BHAMBHANI Maina Bhambhani - Deceased Jashan Bhambhani - Deceased		2683	28925	107469257-107471939
	Registrar office : Link Intime West. Mumbai – 4000083				

Duplicate share certificate/s. Anil Malik Date: 01-06-2024

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to general public at large informing that LATE SMT. HANSA RADHAKRISHNAN & MR. AJAY RADHAKRISHNAN & MR. AJAY RADHAKRISHNAN were the Joint owners of 2 Residential Flats premises situated at: Flat No. 1402 & 1403, 14th Floor, Neelkanth Gardens CHS Ltd, B.S.D. Marg, Opp. Jain Temple, Govandi East, Mumbai-400 088, having admeasuring area of 512 Sq.fts. Carpet & 394 Sq.fts. Carpet respectively. That LATE SMT. HANSA RADHAKRISHNAN had expired at Mumbai on 25.01.2010 leaving behind her Husband & son namely MR. HARIHARAN RADHAKRISHNAN & MR. AJAY RADHAKRISHNAN respectively being the only legal heir: survivors, entitled to all the rights, title, interests, share, claim, benefit in the said 2 flats and there are no any other legal heirs of LATE SMT. HANSA RADHAKRISHNAN except her Husband & Son mentioned herein.

Any persons, relatives, legal heirs, public in general etc. having any right, title, interest, share, claim, benefit upon the said 2 Flats by way of inheritance, legacy, bequeath, transfer, mortgage, sale, lien, charge, trust, maintenance or otherwise howsoever required to make the same known to the undersigned by Registered Post with acknowledgement due along with documentary proof within 15 days from the date of publication of this notice, otherwis claims if any received thereafter will be considered as waived for all intended purposes an then my clients MR. HARIHARAN RADHAKRISHNAN & MR. AJAY RADHAKRISHNAN wi proceed to sell & transfer of the said 2 Flats premises to the Purchasers (1) MR. BALAJI NATARAJAN (2) MRS. SHOBA MAHALINGAM and accordingly will register the Sale Dee NATARABAN (2) MRS. SHOBA MARALINGAM and accordingly will register the safe Deed of the said 2 Flats in name of the Purchasers (1) MR. BALAJI NATARAJAN (2) MRS. SHOBA MAHALINGAM and will proceed for transfer of said 2 Flats to name of purchasers in the concerned Society records & registers & share certificate.

Place: Mumbai. Dated: 01/06/2024.

VIJU M. KHITHANI ADVOCATE HIGH COURT. Chembur Camp, Mumbai-400 074

Company Secretary

NOTICE

MR. NAYANKUMAR NAVINCHANDRA KOTHARI, was the sole owner and member of Padmavati Palace C.H.S. Limited, having address situated at Plot No. 191, Nanda Patkar Road, Vile Parle (East), Mumbai–400 057, having his individual 100% shares and ownership rights and title and who was holding Flat No-402, Fourth floor, A Wing, died intestate or dated. 7th March, 2024, at Mumbai and he was holding Five shares of Rs. 50/- each, bearing Share Certificate No. 8, in his individual name. The above deceased left behind his widow wife, two daughters and one son as their legal heirs being MRS. JASMINA NAYANKUMAR KOTHARI (Wife), MRS. TEJAL NIGAM SHAH (Married Daughter), MRS. VIJAL MILIND VORA (Married Daughter) and MR. OJAS NAYANKUMAR KOTHARI (Son). Out of four Legal heirs, MRS. JASMINA NAYANKUMAR KOTHARI (Wife) & MRS. VIJAL MILIND VORA (Married Daughter), have applied to the society for the transfer of name in their favour as the legal heirs of the said deceased in respect of flat and the said shares for the entire 100% share

The society hereby invites claims or objections from the heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manners as provided under the byelaws of the society. The claims/objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the byelaws of the society. A copy of the registered byelaws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society/with the chairman of the society, from the date of publication of this notice till the date of expiry of its period.

Place: Mumbai Date: 1st June,2024

Padmavati Palace C.H.S. Limited, Chairman/Secretary

INDIAN INFOTECH AND SOFTWARE LIMITED

CIN NO.:L70100MH1982PLC027198
Addree: Office No.110, 1st Floor, Golden Chamber Pre Co-op Soc Ltd, New Link Road Andheri (West), Mumbai-400053 Email ID:indianinfotechsoftware@yahoo.com;

website:www.indiammotechandsoftwareitd.in									
(Extract of Standalone Audited Financia	al Result for the Quarter and year Er	nded 31st March, 2024)							
		(Rs. Lacs except EPS)							
	Quarter ended	Vear ended							

Sr.			Quarter ende	d	Year ended		
No.	Particulars		31.12.2023 Unaudited	31.03.2023 Audited	31.03.2024 Audited	31,03,2023 Audited	
1	Total income from operations	475.39	541.45	4016.13	2112.12	4706.13	
2	Net Profit/ (Loss) from Ordinary Activities before exceptional						
	items and Tax	(1,207.12)	475.76	(496.46)	232.27	78.08	
3	Net Profit/ (Loss) for the period						
	after tax (after Extraordinary items)		356.06	(513.95)	171.60	60.59	
4	No. of Equity Share	12670.43	10055.9	10055.9	12670.43	10055.9	
5	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the balance						
	sheet of previous year)	0	0	0	0	0	
6	Earning Per Share (of Re. 1/-each						
	Basic	-0.0715	0.0400	-0.0511	0.0135	0.01	
	Diluted	-0.0890	0.0400	-0.0511	0.0169	0.01	
Note	. The above is an extract of the detailed	format of Qua	rterly and Year	rly Audited Fin	ancial Result	s filed with	

Note: ne acove is an extract or the cetailed format of Quarterly and Yearly Audited Financial Results filed withe Stock Exchange under Regulation 33 of the SEBI(Listing and Other Disclosure Requirements) Regulation 2015 and approved at the Board Meeting Held today I.e. 30th May, 2024

For Indian Infotech & Software Limite Manish k Badola Place: Mumbai Managing Director DIN: 05016172 Date: 31-05-2024

PALACIAL REAL ESTATE PVT LTD

CIN Number: U70100MH2016PTC284387 Level 8, Centrum House, Vidyanagari Marg, CST Road, Kalina, Santacruz East, Mumbai – 400 098, Tel :- +91 62556621

[Regulation 52 (8), Read with Regulation 52 (4), of the SEBI

		(Ar	nount in F	ໃs. Lakhs
SI.		Quarte	For Year Ende	
No.	Particulars	31 March 2024	31 March 2023	31 March 2024
		(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1.	Total Income from Operations		•	-
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items*)	-1.17	-1.89	-5.30
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items*)	-1.17	-1.89	-5.30
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items*)	-1.17	-1.89	-5.30
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	-1.17	-1.89	-5.30
6.	Paid up Equity Share Capital	1	1	1
7.	Reserves (excluding Revaluation Reserve)	-25.47	-20.16	-25.47
8	Net worth	-23.47	-18.16	-23.47
9	Paid up Debt Capital / Outstanding Debt	4,033	4,033	4,033
10	Outstanding Redeemable Preference Shares *	1	1	1
11.	Debt Equity Ratio *	-171.84	-222.08	-171.84
12.	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) - 1. Basic:	-11.69	-18.88	-53.01
	2. Diluted:	-11.69	-18.88	-53.01
13.	Capital Redemption Reserve *	NA	NA	NA
14.	Debenture Redemption Reserve *	NA	NA	NA
15.	Debt Service Coverage Ratio *	NA	NA	NA
16.	Interest Service Coverage Ratio *	NA	NA	NA

. The above Audited Financial results have been reviewed by the audit

- committee and approved by board of director of the company at their respective meeting held on May 30th, 2024

 2. The Statutory Auditors of the company have carried out the statutory audit of
- these results 3. There are no investor complaints received pending as on March 31,2024

Previous Years periods figures have been regrouped / reclassified / restated wherever necessary to confirm to classification of current year/period

BHAGWAN WADHWAN PRAKASH SHAF Date: 30/05/2024

PUBLIC NOTICE oing on between my client 1. Mrs. Asha Kirt Shah and 2. Mr. Harshad L. Kothari (intending urchaser) and **Mr. Dinesh Krishnan** (intendin endor) owner of the Flat No. C1, (are dmeasuring 918 Sq. Ft. (Carpet Area) Groun loor, being a part of the building namely 'C' he Jeevan Bahar CHSL situated at Plot No 122 t 139, Road No 3, Chembur (E), Mumbai 400 071. Admeasuring 85.2 Sq. Mtr or 918 Sq. Ft or thereabout of carpet area, lying & being ituated on land bearing CTS No 838, 838(1 to 14) of village Chembur, Taluka Kurla and assessed by the Assessor & Collector o Municipal Rates and taxes under M – West Warc vide property ward no M-626 having account no MW0203710070000, in the registration district and Sub-District of Mumbai Suburban an within the limits of M-West ward office of Municipal Corporation of Greater Mumbai an original Society Share Certificate No 84 nprising of five shares having No 351 to 355 or the Sale of said Flat and transfer of shares ights, title and interest thereof. My clients has greed to Purchase the said Flat and shares

ALL OR THE ANY OF THE PERSONS ha claim against, in, to or upon the said Flat or any part thereof by virtue of inheritance, part thereof by write a agreement, contract, sale, mortgage possession, gift, lease, lien, charge, trust maintenance, easement, litigation or otherwise whosoever are hereby called upon to notify the ame in writing together with supporting ocumentary evidence to the undersigned a he address given herein below, within sever lays from the date hereof otherwise it will be eemed that there are no claims and failing hich my client will enter into agreement wit the abovesaid Owner assuming that no body have any objection of whatsoever nature in respect of the above said Flat/immovable

ights, title and interest in respect of the said Flat

more described in the schedule hereund

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:

Flat No. C1, (area admeasuring 918 Sq. Ft Carpet Area) Ground Floor, being a part of the building namely 'C' of the Jeevan Bahar CHSI situated at Plot No 122 to 130, Road No 3 Chembur (E), Mumbai 400 071. lying & bein ituated on land bearing CTS No 838, 838(1 to 14) of village Chembur, Taluka Kurla and assessed by the Assessor & Collector of Municipal Rates and taxes under M – West Ward ide property ward no M-626 having account no MW0203710070000, in the registration district and Sub-District of Mumbai Suburban and within the limits of M-West ward office o Municipal Corporation of Greater Mumbai and original Society Share Certificate No 84 rising of five shares having No 351 to 355 ated this 1st day June 2024

SUBHASH CHANDRA PAL

Advocate High Court, OFF. Add.: 1403-1404, 14th Floor, Signature Business Park, Nr. Fine Arts, Postal Colony Road, Chembur, Mumbai - 400 071. Tel: 9869484948 | E-mail: adv.scpal@gmail.con

GLM

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to general public that my client **Mrs. Jasmine** Fernandes is the only legal heir of Mr. Simon Fernandes. My client has informed me that her husband Mr. Simon Fernandes was the legal and lawful owner of a residential **Flat bearing No. 06** admeasuring 595 Sq. Ft. Built Up area on the 2nd Floor of the "Vishakha" building of the society known as Kailashchandra Co-op. Housing Society Ltd. situated at CTS No. 57 of Village Pahadi Goregaon East, Taluka Borivali in the registration district of Mumbai Suburban, Mahindra Nagar, Dayabhai Patel Road, Malad (East), Mumbai – 400097 and as legal and lawful owner of the Said Flat No. 06 in Vishakha Building Mr. Simon Fernandes was holding share certificate No. 630 for 5 fully paid up shares of Rs. 50/- each issued by Kailashchandra Co-op Housing Society Ltd. Mr. Simon Fernandes died intestate on 23rd June 1985, leaving behind my client Mrs. Jasmine Fernandes as the only legal and lawful heir who is entitled to the Said Flat No. 06 in Vishakha Building and share Certificate No. 630.

All person/s having any claim/interest for the said Flat No. 06 in Vishakha Building or any part thereof by way of sale, exchange, agreement contract, gift, lease, lien, charge, mortgage, trust, inheritance, easement reservation, maintenance or otherwise howsoever is/are hereby equested to inform & make the same known to the undersigned in writing, together with supporting documents in evidence thereof within 14 days from the date of publication of this notice hereof at their office address, failing which the claims or demands, if any, of such person or persons will be deemed to have been abandoned.

> Vitesh R. Bhoir Shop No. 10, Suraj Bali Niwas

Place: Mumbai Station Road, Opp. Registration Office Date: 01st June, 2024

RELIANCE ASSET RECONSTRUCTION CO. LTD. ice Centre, 11th floor, North Side R-Tech Park, Off W Express Highway, Goregoan East, Mumbai-400063

POSSESSION NOTICE [(APPENDIX IV) RULE 8(1)]

Reliance Asset Reconstruction Company Ltd [RARC 080 (RHDFC HL) TRUST] has acquired the financial assets from Religare Housing Development Finance Corporation Limited vide Assignmer Agreement dated 29.03.2023. The Authorised Officer of Religare Housing Development Finance Corporatio imited under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interes Act. 2002 and in exercise of powers conferred under section 13(2) read with Rule 3 of the Security Interes Enforcement) Rules, 2002 issued demand notice dated 22-12-2021 calling upon Balkrishna Vasar Tanawade S/o Vasant Bal Tanawade R/o Room No 8 Gavdevi Bmc Arey Road Near Filter Pada Bus Stand Powai Mumbai, Mumbai Maharashtra-400087 Also At Flat No.801, 8th Floor , B-Wing, Shree Kapreshwar Krupa Chsl, K.I. Broker Marg Ghodupdeo Road Cotton Green, Mumbai , Maharasht Also At Pooja Apparel C2 168 Sant Rohidas Marg Opp Koli Samaj Church Sion Dharavi , Mumba Maharashtra-400017 And Krutika Balkrishna R/o Room No 8 Gavdevi Bmc Arey Road Near Filter Pada Bus Stand Powai Mumbai, Mumbai Maharashtra-400087 Also At Flat No.801, 8th Floor, B-Wing, Shree Kapreshwar Krupa CHSL, K.I. Broker Marg, Ghodupdeo Road Cotton Green, Mumbai, Maharashtra ("The Borrower") & (The Co-Borrower), to repay the outstanding amount mentioned in the notice aggregating to Rs. 53,19,539.76/- (Rupees Fifty Three Lakh Nineteen Thousand Five Hundred Thirty Nine Paise Seventy Six Only) within sixty (60) days from the date of the said notice.

AND borrower/quarantors/mortgagors having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower/ guarantors/mortgagors and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) said Act ead with Rule 8 of the said Rules on this 28th day of May of the year 2024.

The borrower/quarantors/mortgagors in particular and the public in general is hereby cautioned not to dea with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Reliance Asse Reconstruction Company Ltd. for an amount of to Rs. 53,19,539.76/- (Rupees Fifty Three Lakh Ninetee Thousand Five Hundred Thirty Nine Paise Seventy Six) and interest, other charges thereon 22-12-2021 The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, If the borrower clears the dues of the "RARC" together with all costs, charges and expenses incurred, at any time before the date fixed for sale or transfer, the secured assets shall not be sold or transferred by "RARC" and no further step shall be taken by "RARC" for transfer or sale of the secured assets.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY All That Piece And Parcel Of Flat No.801, Adm Abour 300 Sq. Ft. Carpet Area, In "B" Wing, 8th Floor, Shree Kapreshwar Krupa Chs. Ltd, K.I. Broker Marg Ghodupdeo (E), Mumbai-400033, Being C.s. No.720 (Part) Mazegaon Division

Place : Mumbai Date: 28.05.2024 Reliance Asset Reconstruction Company Ltd.

No.

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public in general that, the flat and shares more particularly described in the Schedule hereunder written stand in the joint names of lat Mr. B.G.Palve and Mrs. Vijay Laxmi Palve, in the records of the Chandivali sahayog Co-op Hsg. Soc. Ltd. Dr. Subhash Baburao Palve, son of late Mr. B.G. Palve and Mrs. Vijay Laxmi Palve has made an application to the Society, for the transmission cum transfer of shares in the name of Dr. Subhash Baburao Palve, on basis of Gift Deed dated 12th June 2023 xecuted by Mrs. Vijay Laxmi Palve in favour of Dr. Subhash Baburao Palve, for the said flat and said shares along with no objections given by Mrs. Nita Kumari, Ms. Ranjana Baburao Palve and Mrs. Rakhee Singh, being daughters of late Mr. B.G. Palve and Mrs Vijay Laxmi Palve, in the records of the Chandivali sahayog Co-op. Hsg. Soc. Ltd. Dr Subhash Baburao Palve.

All persons having any claims against to or in respect of the said flat/said shares or any part thereof by way of inheritance, tenancy, license, mortgage, sale, etc. or otherwise nowsoever are hereby required to make the same known in writing to the undersigned a the address given below within a period of 14 days from the publication hereof, failing which the formalities as regards transmission of shares will be completed withou reference to such claims.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO

All that flat No.708, admeasuring 272.37 sq.ft. built up area, situated on the 7th Floor, Chandivali Sahayog Co-op. Hsg. Soc. Ltd. Building No.26A, MHADA Colony, Chandivali, sahayog Powai Mumbai 400 072 and Share Certificate No. 054, bearing distinctive Nos. 266 to 270 issued by Chandivali sahayog Co-op. Hsg. Soc. Ltd.

DATED: 01.06.2024

Chandivali Sahayog Co-op. Hsg. Soc. Ltd. Building No.26A, MHADA Colo Chandivali sahayog, Powai Mumbai - 400 072

Hon, Secretar

SHALIMAR PRODUCTIONS LIMITED

Regd. Office: - A-9, Shree Siddhivinayak Plaza, Plot No. B-31, Off Link Road, Andheri (West), Mum-53 Tel: 022-67424815, Website: www.shalimarpro.com, Email: contact@shalimarpro.com CIN: L01111MH1985PLC228508

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2024

Quarter Ended 31.03.2024	Quarter Ended 31.03.2023	Year Ended 31.03.2024	Year Ended 31.03.2023 AUDITED					
117.76	80	208.71	218.19					
56.61	19.08	9.94	9.80					
56.61	19.08	9.94	9.80					
56.61	19.08	7.38	7.25					
56.61	19.08	7.38	7.25					
9843.28	9843.28	9843.28	9843.28					
362.74	355.35	362.74	355.35					
0.01	0.00	0.00	0.00					
0.01	0.00	0.00	0.00					
	Ended 31.03.2024 UN-AUDITED 117.76 56.61 56.61 56.61 56.61 9843.28 362.74	Ended 31.03.2024 Ended 31.03.2023 31.03.2024 31.03.2023 UN-AUDITED UN-AUDITED 117.76 80 56.61 19.08 56.61 19.08 56.61 19.08 9843.28 9843.28 362.74 355.35 0.01 0.00 0.01 0.00 0.01 0.00 0.01 0.00	Ended 31,03,2024 Ended 31,03,2023 Ended 31,03,2024 Ended 31,03,2024 UN-AUDITED UN-AUDITED AUDITED 117.76 80 208.71 56.61 19.08 9.94 56.61 19.08 9.94 56.61 19.08 7.38 56.61 19.08 7.38 9843.28 9843.28 9843.28 362.74 355.35 362.74 0.01 0.00 0.00					

Note: The above is an extract of the detailed format of Audited Financial Results for the Year ended 31st March, 2024 an Unaudited Financial Result subject to limited review by Auditor for the Quarter ended 31st March, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015. The fu ormat of the Audited Financial Results are available on the website of BSE Limited - www.bseindia.com where the securities of the Company are listed and is also available on the website of the Company - www.shalimarpro.com

For and on behalf of Board of Director Sd/

Date: 30.05.2024

DIN: 0041362

184.03

1143.35

NEOGEM INDIA LIMITED CIN: L36911MH1991PLC063357

Regd. Address: G/32, Gems & Jewellery Complex III, Seepz (SEZ), Andheri (E), Mumbai-400 096 Tel. No.: (022) 2829 1123 Email: mail@neogemindia.com Website: www.neogemindia.com Extract of Audited Financial Results for the Quarter and Year ended 31st March, 2024

Particulars	Quarter Ended March 31, 2024	Quarter Ended March 31, 2023	Year Ended March 31, 2024	Year Ended March 31, 202
	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)
Total income from operations	0.00	0.96	0.19	0.97
Net Profit for the period (before tax, Exceptional and / or Extraordinary items)	(4.21)	(0.37)	(80.17)	(7.34)
Net Profit for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)	(4.21)	(0.37)	(80.17)	(7.34)
Net Profit for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)	(4.21)	(0.37)	(80.17)	(7.34)
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive Income (after Tax)]	(4.21)	(0.37)	(80.17)	(7.34)
Equity share capital (Face Value of Equity Share ₹ 10/- Per Share)	817.20	817.20	817.20	817.20
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of previous year)				
Earnings Per Share (of ₹ 10/- each) (for continuing operations)				
Basic:	(0.05)	(0.00)	(0.98)	(0.09)
Diluted:	(0.05)	(0.00)	(0.98)	(0.09)

year ended March 31, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listin nd Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The above disclosure is made as per revis SEBI guidelines. The Full format of the guarter ended Results are available on the Stock Exchange website at www.bseindia.com and on the website of the Company at www.neogemindia.com 2. The above audited results were reviewd by the Audit Committee and thereafter approved by the Board of Directors in its meeting on **Thursday, 30th May, 2024. 3.** The figures of the previous periods ave been regrouped / rearranged wherever necessary to confirm current period's classification For Neogem India Limited

Ronak Doshi

Place : Mumbai Whole Time Director & CFO Date : 30th May, 2024 DIN: 00102959



Basic/Diluted EPS

Place: Mumbai

Date: 30.05.2024

PRIYA INTERNATIONAL LIMITED

CIN: L99999MH1983PLC086840 Regd. office: 501, 5th Floor, Kimatrai Building, 77-79, Maharshi Karve Marg, Marine Lines (East), Mumbai-400 002.Tel.: 022-4220 3100. Website: www.priyagroup.com, E-mail: cs@priyagroup.com

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2024 (Rs. In Lacs except EPS Quarter ended Year Ended (Audited) naudited) (Audited) (Audited) (Audited) 1 Total income from operations 83.57 170.30 248.16 856.73 (56.30 Net Profit / (Loss) for the period (before Tax Exceptional and/or Extraordinary items) 12.28 (5.70)(36.72) 51.1 Net Profit / (Loss) for the period before tax 12.28 1120.97) 51.13 (after Exceptional and/or Extraordinary items Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items 3.30 (26.67 (1181.22) 13.4 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive 16.29 (11.38 Income (after tax)] 6 Equity Share Capital 99.60 99.60 99.60 99.60 99.60 as shown in the Audited Balance Sheet Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operation

- The above is an extract of the detailed format of financial results for the quarter and year ended 31st March 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the quarter and year ended 31st March, 2024 are available on the Stock Exchange website (www.msei.in) and Company's website (www.priyagroup.com).
- The above audited financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board Directors at their meeting held on 30th May, 2024 Corresponding figures of the perious quarter/ year have been regrouped, recasted and reclassified to make

them comparable wherever necessary

For and on behalf of the Board of Director Aditya Bhuwania

VEERHEALTH CARE LIMITED CIN: L65910MH1992PLC067632 Registered Office: 629-A, Gazdar House, 1st Floor, Near Kalbadevi Post Office, J.S.S. Marg, Mumbai - 400 002.

Tel: (022) 22018582 Email: info@veerhealthcare.net Website: www.veerhealthcare.net Extract of Standalone Audited Financial Results for the Year Ended 31st March, 2024

(Rs. In Lakhs **PARTICULARS** Quarter ended Year Ended Year Ended 31-03-2024 31-03-2024 31-03-2023 Audited Audited Audited 336.72 1322.31 1327.33 1 Total income from operations 2 | Net Profit / Loss for the period (before Tax Exceptional and/ 111.69 15.82 128.30 or Extraordinary items) Net Profit / Loss for the period before tax (After Exceptional and / or Extraordinary items) 15.82 128.14 111.69 Net Profit / Loss for the period after tax (After Exceptional and / or Extraordinary items) -55.37 40.60 158.20 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax)and Other Comprehensive Income (after tax) -51.3041.36 151.68 6 Equity Share Capital (Face Value of Rs.10/- each) 1999.85 999.92 1999.85

discontinued operations) --0.26 a) Basi 0.21 (b) Diluted: -0.26 0.21 1.52 NOTE:-The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone

Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited

8 Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and

Balance sheet of the previous year

Quarterly Financial Results is available on the BSE website www.bseindia.com and on the company's website www.veerhealthcare.net. For Veerhealth Care Limited PLACE : MUMBAI Bhavin S. Shah

DATE: May 30, 2024

Managing Director DIN: 03129574

NA

MAYUKH DEALTRADE LIMITED CIN:L51219MH1980PLC329224

r, Crystal Rose C.H.S LTB, Datta Mandir Road, Mahavir Nagar, Kandivali West, Mumbai, Maharashtra, 400067 Email id:info@mayukh.co.in , website:www.mayukh.co.in

(EXTRACT OF STANDALONE & CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULT FOR THE QUARTER & YEAR ENDED 31ST MARCH, 2024)

Sr.	Particulars			Standalone				Consolidated			
		3 months ended 31-Mar-24 Audited	Preceding 3 months ended 31-Dec-23 Unaudited	Correspond- ing 3 months ended in the previous year 31-Mar-23 Audited	Year to Date figures for current	Previous accounting year ended 31-Mar-23 Audited	3 months ended 31-Mar-24 Audited	Preceding	Correspond- ing 3 months ended in the previous year 31-Mar-23 Audited	Year to Date figures for current Period ended 31-Mar-24 Audited	Previous accounting year ended 31-Mar-23 Audited
1	Total income from operations	99.34	151.73	78.62	355.73	219.03	99.34	151.73	78.62	355.73	221.65
2	Total Expenses	41.76	100.82	51.56	202.28	141.91	41.86	100.93	51.56	202.49	141.57
3	Net Profit/ (Loss) before tax after exceptional items	57.59	50.91	27.06	153.44	77.12	57.49	50.80	27.06	153.24	80.08
4	Net Profit/ (Loss) after Tax and Exceptional Items	48.26	37.67	6.21	119.19	56.28	48.19	37.59	6.21	119.04	59.23
5	Total Comprehensive Income	48.26	37.67	6.21	119.19	56.28	48.19	37.59	6.21	119.04	59.23
6	Paid-up Equity Share Capital (F.V 5/- each)	1200	1140.00	800.00	1200.00	800.00	1205.00	1145.00	805.00	1227.80	805.00
7	Earning Per Share Basic	0.2	0.17	0.04	0.50	0.35	0.2	0.16	0.04	0.48	0.37
	Diluted	0.2	0.17	0.04	0.50	0.35	0.2	0.16	0.04	0.48	0.37
Γ.	The above Audited standalone financial results f				0004 barra b		J I AJia O		al annual la	dia Daarel	-f Discretes

- in their meeting held on 30 May, 2024. The statutory auditors have expressed an unmodified opinion on the audited standalone financial results for the year ended 31.03.2024
- The figures for the corresponding previous period have been regrouped / reclassified wherever necessary, to make them comparable. The Statutory auditors of the Company have carried out a "Limited Review" of the above results as per Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requir
- Regulations, 2015. The Company has adopted Indian Accounting standards (Ind AS) with effect from 01st April, 2017 and accordingly, the above results have been prepared in accordance w
- the Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015 prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 The Ind AS compliant financial result, pertaining to corresponding Quarter and Year Ended March 31, 2024 have not been subject to limited review to Audit, However, t management has exercised necessary due diligence to ensure that such financial result provide a true and fair view of its affairs."
- The Company is engaged In the business of "Distribution" therefore, has only one reportable segment In accordance with Ind AS 108 "operating Segme Note: During the F.Y. 2022-23 the company has issued 20,000,000 warrants at a price of Rs. 9.20/- (F.V. 5/-) per warrants out of which 96,00,000 warrants fully con
- into equity shares at a price Rs. 9.20 (F.V. 5/-). Till 31st March, 2023.) The Company has further received applications during March 2024 quarter for conversion of 12,00,000 warrants into equity shares at a price of Rs. 9.20/- (F.V. 5/-) pe
- Balance 24,00,000 warrants not yet converted (as on 31st March, 2024), However, for the same 25% application money i.e. Rs. 2.30/- per warrants was received security premium in advance during F.Y. 2022-2023.) During the quarter the company has converted 12,00,000 warrants into Equity Shares, the company has filed Form Pass - 3 with ROC and paid-up capital as on 31

March, 2024 is 12,00,00,000/ however the listing permission and trading permission for 32,50,000 Equity shares has been received by company For and behalf of Board

Date:31-05-2024

warrants and same has converted.

Mit Tarunkumar Brahmbhat Managing Director DIN::06520600

Rs. In Lakhs

Published and Printed by Mr. Vijay Pandurang Chandwadkar on behalf of M. S. Media & Publications Private Limited. Printed at print Somani Printing Press - Gala No 3 & 4, Amin Industrial Estate, Sonawala Cross Raod no 2, Near Jawahar Nagar Fatak Bridge, Goregaon East. Mumbai 400063. and Published at A-502, Plot 239, RDP 6, A Wing, Kesar Plaza, near Charkop Market, Kandivali (W.), Mumbai-400 067. Legal Advisor: Adv. Bhanudas Jagtap And MKS Legal Associates, Tel.: 022-20891276, 022-46007644/7718872559, 09833891888, 9833852111. Fax: 022-28682744 RNI No. MAHENG/2015/63060. e-mail: mumbai.lakshadeep@gmail.com, activetimesnews@gmail.com./msmedia@rediffmail.com, mumbailakshadeepnews@gmail.com. Editor - D. N. Shinde